Recap of the Bering Strait Festival



Russian city of Anadyr and village of Lorino in Chukotka on 4-11 August. The festival was highlighted by the Beringia Games, which brought together representatives of the Indigenous peoples of the Arctic in the format of a cultural forum and sports competitions. The festival programme also included business sessions, the Beringia 2023 regatta, as well as fact-finding trips to tourist attractions in the region. The festival was part of the plan of events of Russia's chairmanship of the Arctic Council in 2021-2023, which

are managed by the Roscongress Foundation. Beringia Games The featured 45 participants, including representatives of Indigenous peoples from eight of Russia's Arctic regions and guests. The foreign competition determined the best performers in the following national sports: one-foot high jumping, kick, sled Alaskan high kick, and others. In the overall team standings, athletes from the Republic of Sakha (Yakutia) finished first. representatives of the Komi Republic came in second, and contestants from the Chukotka Autonomous District took third place. The individual medallists men were among Vadim Anaka from the Chukotka Autonomous (1st District place) and Georgy Sofronov (2nd place) and Ayaan Chorosov (3rd place) from the Republic of Sakha (Yakutia). Among Anastasia women. Paramonova from the Republic of Komi finished first in the competition, Amelia Alexeyeva from the Republic of Sakha (Yakutia) came in second and Diana Pavlova from Yakutia took third place. The festival's business featured

programme discussions on how to develop tourism in the Arctic regions, including the creation of new tourism products. the modernization tourism infrastructure, the tourism industry's adaptation off-season work. and the creation campsites, glamping sites and cruise routes

the festival programme the included 2023 Beringia which regatta, ned to vas po 13 August due to weather conditions.

ANJU JITUBHAI

PER DOCUMENT.

JITUBHAI

DOCUMENT.

KAMLESHBHAI

PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT.

SHANTIDEVI

DOCUMENT.

SHANTI

NIHAL

MACWIN

MARCEL

DOCUMENT.

HARSHVI

AANSHI

AANSHI

DOCUMENT.

DOCUMENT.

PER DOCUMENT.

DOCUMENT.

SHAH

FORUM

In

addition

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM

ANJUBEN JITENDRA PATEL AS

I HAVE CHANGED MY NAME FROM

JITUBHAI SUKHABHAI KOLI PATEL

I HAVE CHANGED MY NAME FROM

TEJAL JITUBHAI SUKHABHAI KOLI

I HAVE CHANGED MY NAME FROM

KAMLESH NAGINDAS PATEL AS

I HAVE CHANGED MY NAME FROM

RAJASHREE SAVALARAM KADAM

TO RAJESHREE AASHISH SABALE

HAVE CHANGED MY NAME

PARBATSINGH RATHOD AS PER

HAVE CHANGED MY NAME FROM

DHRUVE SHAH AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM

PRAKASH NENARAM MEGHWAL

TO PRAKASH NENARAM LONGESHA

HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

CHAUDHARY AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

TO HARSHVI MANISH SHAH AS

HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

MANISHBHAI SHAH TO

MANISH SHAH AS PER

RAMNIKLAL MEHTA TO

MANISH SHAH AS PER

MANISHBHAI

VIRENDRA

NIHAL

RATHORE ISHWARSINGH

FORAM RAMESH / SHAH

RAMESH TO FORUM

LONGESHA

CHOUDHARY

SHAH

VIRENDRASINGH

LONGESHA AS PER

PICARDO TO MACWIN

PICARDO AS PER

TO ISHWARSING

PATEL AS PER DOCUMENT.

PATEL TO JITENDRA

TO TEJAL JITENDRA

PATEL

PATEL AS

PATEL

TO

जाहीर नोटीस

तमाम जनतेस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की माझे अशिल श्री आंबराज श्यामराव खरटमर जय जमुना को. ऑप. हो. सो. लि. व्ही पी रोड डोंबीवली (प) या सोसायटीतील सदनिका बी ०। संस्थेच्या दप्तरी श्रीमती लिला श्यामराव खरटमल यांचे नावे होती तीचे दिनांक २५.१०.२०१९ रोजी निधन झाले आहे. संस्थेचे सभासदत्व मिळणे करीता वारसानी सत्यप्रतीज्ञापत्र आणी बंधपत्रा सह अर्ज केला आहे.

या हस्तांतरण बाबतीत कोणत्याही वारसांच्य बँकेच्या किंवा इतर वारसांच्या कोणत्यार्ह प्रकारच्या हरकती असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध होताच १५ दिवसांच्या आत माझ्या खालीत प्रत्यावर संर्पक साधावा अन्यथा कोणाचीही हरकव नाही असे समजले जाईल. सदर सदनिकेचे सभासदत्व वरील अर्जदार श्री आंवराज श्यामराव खरटमल यांचे नावे ५० टक्के मिळाल्यावर येणार्र हरकत हि कोणावरही बंधनकारक नसेल.

ॲड. दत्तप्रसाद राईलकर दिनांक: २५/०८/२०२३ (वकील उच्च न्यायालय) जी-८ हंसा अर्पा, गोडदेव भाईदर (पूर्व)

PUBLIC NOTICE

I say and declare that my client Mr. Ankur A. Trivedi (Flat Owner) have lost / misplaced his following Original Deed of Apartment dated 01-04-2014 from my client residence at the time of maintenance, the misplaced documents viz. Deed of Apartment of "Glitterati Apartments" "E" Building, Flat No 402, Pimpari Chinchward, Tal. Haveli, Dist Pune, Maharashtra Admeasuring 245 sq.fl Carpet area (appx.) In "Glitterati Apartments Since the above original Deed of Apartme Police FIR is being register under No. 73966 2023 dt. 24/08/2023 Anyone having any claim / objection should contact at the office of Mr. Vivek B. Sudade, Advocate High Coun having at Asthavinayak CHS Building No. 92/2600 Kannamwar Nagar-2, Vikhroli (E), Mumbai - 400 083 Tel .: 9819336783. Origina Deed of Apartment will bring to the notice of the undersigned within 15 days from the date of this notice failing which no claim will be entertained by the undersigned.

Date: 25/08/2023 VIVEK B. SUDADE Place : Mumbai. Advocate High Court

PUBLIC NOTICE

The general public is hereby informed that Smt Sharmishthaben Haridas Joshi ("Co-owner") passed away on 26.07.2018 and bequeathed he proportionate share in Flat No. 13, 7th Floor, Daseshwar Co-Op. Housing Society ("said Society") 118/120, Walkeshwar Road, Mumbai 400006 ("said Flat") to Smt. Vandana Jitendra Shah vide will dated 13.07.2012.

Smt. Vandana Jitendra Shah co-owner is intending to fully transfer the title, rights and interest of the said Flat along with the Share Certificate No. 15, holding 5 fully paid-up shares of Rs. 50/- each aggregating to Rs. 250/- dated 22nd January 1977 ("said Shares") in her name.

The Society hereby invites any person/persons, heir/s objector/s, having any right, title interest, objection, claim, interest, dispute for the above intended transfer of title and said Shares, the person may contact the undersigned with documentary proof substantiating their objections / claims / details of dispute/s within 07 (seven) days from the date of publication of this notice, failing which the claims of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned.

Daseshwar Co-Op. Housing Society Ltd. Date: 25.08.2023 Administrator Place: Mumbai

HINDUSTAN CHAMBER OF COMMERCE TO ORGANISE 5TH EDITION **OF "ASIATEX - 2023"** TEXTILE TRADE FAIR **FROM 31ST AUGUST** TO 2ND SEPTEMBER, **2023 AT JIO WORLD CONVENTION CENTRE,** MUMBAI

AMIT SECURITIES LIMITED

CIN- L65990MH1992PLC067266

Reg Office: 1st Floor, Swadeshi Market 316, Kalbadevi Road Mumbai City MH 400002 IN

[Tel: 0731-3521700] [Email:info@amitltd.com] [Website:www.amitsecurities.com]

NOTICE OF 31ST AGM, E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 31ST Annual General Meeting of the Members of

Amit Securities Limited will be held on Friday, September 15th, 2023, at 01.00 P.M

through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM"), ir

compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with

Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No. 17/2020 dated April 13, 2020

Circular No. 20/2020 dated May 5, 2020, Circular No. 2/2022 dated May 5, 2022

General Circular No 10/2022 and General Circular No 11/2022 dated

28.12.2022issued by Ministry of Corporate affairs ("MCA Circulars") and Circular

SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January 2023 issued by the Securitie

through VC/OAVM without physical presence of members at a common venue.

and Exchange Board of India ("SEBI Circular"), permitting the holding of AGN

The Notice of 31st AGM and Annual Report of the Company for the Financial Year

ended 31st March, 2023 along with login details for joining the 31st AGM through

VC/OAVM facility including e-voting has been sent on Wednesday, 23rd August 2023 through e-mail to all those Members whose e-mail address were registered

with the Company/Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants

("DP") in accordance with the MCA Circulars and SEBI Circular, and the same are

also available on Company's website at www.amitsecurities.com, website of the

Stock Exchanges i.e. BSE limited at www.bseindia.com and on the website of

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with

Rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 as amended

and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, the Company is pleased to provide its members, the facility to

exercise their right to vote at 31st AGM by electronic means ("Remote e-voting") as well as through e-voting system at the AGM. The business may be transacted

through the e-voting services provided by Central Depository Services (India)

The Remote e-voting period shall commence on 12th September, 2023 (9:00 a.m.

IST) and ends on 14th September, 2023 (5:00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Members holding shares either in physical

form or in dematerialised form, as on cut-off date i.e. 8th September, 2023, shall b

entitled to cast their vote. The voting rights of Members shall be in proportion to

their shares of the paid up Equity Share Capital of the Company as on cut-off date.

Any person, who acquires shares of the company and has become a member of th

company after dispatch of notice and holding shares as on the cut-off date i.e

8th September, 2023 may obtain the login ID and Password by sending a request

with details at compliance@ankitonline.com. However, if any person is already

registered with CDSL fore-voting then existing user ID and password can be used to

The facility for voting through electronic means shall be made available at the AGN

and the members attending the meeting who have not cast their vote by remote

e-voting shall be able to exercise their right at the meeting through e-voting. The

members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from th

e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and

e-voting manual available at www.evotingindia.com. under help section or write

an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder

Pursuant to Section 91 and other applicable provisions, if any, of the Companies Act

2013 read with Rules made there under and Regulation 42 of SEBI (LODR)

Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the

Company will remain closed from 9th September, 2023 to 15th September, 2023

attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

(022-23058738) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542).

Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.cdslindia.com.

SEBI/HO/CFD/CMD1/CIRIP/2020/79 dated May 12, 2020, read with

Chamber of Commerce organise "ASIATEX 2023" Textile Trade Fair during 31st August to 2nd September 2023 at World Convention Centre, BKC, Mumbai. This will be 5th Edition of the B2B Fair. The Fair will be inaugurated on Thursday, 31st August, by Mangal Prabhat Lodha, Maharashtra Tourism and Minister Rahul Narvekar, Speaker of Legislative Maharashtra will be Assembly. the Guest of Honour for the inaugural function. Piyush Goel, Union Minister of Commerce, Industry & Textiles will visit "Asiatex - 2023" in the afternoon of 1st September 2023, when a seminar on Future of Textile & Clothing Industry" will be organised. The seminar

Hindustan

Mumbai

will be addressed by Rahul Mehta, Chief Mentor of The Clothing Manufactures Association of India (CMAI) & Past President of International Apparel Federation. Gulabchand Kataria. Governor of Assam will visit the Fair on 2nd September, 2023. A seminar has been organised, to be addressed by Lalit Gandhi, Chairman of Maharashtra Chamber of Commerce, Industry Agriculture (MACCIA) the Main Speaker. as Shikharchand Jain, President of Hindustan of Commerce Chamber (HCC) stated that there will be about 122 stalls in the Fair as the Chamber has completed 125 years. This is a landmark occasion for the Chamber and the Fair will have majority stalls of large size varying from 904 sq. ft., to 97 sq. ft. There will be a wide range of stalls with representation from Mumbai, Bhiwandi, Surat, Bhilwara, Ahmedabad and all major textile hubs. The Fair will display a large range of yarns, fabrics, technical textiles, uniform fabrics, home textiles, furnishing fabrics, knits, garments etc. mainly by manufacturers and exporters. .This B2B Fair will be spread over 60,000 square feet at JIO World Convention Centre, out of which 25,000 square feet will be designated for stalls. The rest of the space will be occupied by stage, VIP lounge, meeting centre, conference room, cafeteria, etc. The admission will be given only to the trade visitors with a mandatory pre-registration, free of cost. A footfall of more than 20,000 visitors expected during the 3 days Fair.

PUBLIC NOTICE A public notice is hereby given, that my client MR. RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD, is absolute Owner of Flat No 201 on Second Floor in Wing "A" Building, admeasuring about 365 Square Feet i.e. 33.90 Square meters (Built Up Area), Building known as "SAPTA SAGAR", Society known as "SAPTA SAGAR CO. OP, HOUSING SOCIETY AT DESIGNATION OF THE SAGAR CO. SOCIETY LTD., in the Complex known as "SUKH SAGAR RESIDENCY", bearing Registration No. TNA/VSI/HSG/CTC//19106/2007-08, constructed on NA land bearin Survey No. 108, Hissa No 6, admeasuring 1190 Square metres, assessed ar Rs. 2.25 Paiss lying being and situate at Village Virar, Taluka Vasai, Dist: Palghar, (within the registratio District and Sub – District of Vasai -2 (herein after for brevity's sake collectively referred to as "The said Flat"). And as such member THE TRANSFERORS is entitled to 5 (FIVE) shares having Certificate No. 009 distinctive Numbers starting from Sr. No. 041 to 045 of the said society and of the face value of Rs.50/- each, (hereinafter for brevity's sake ollectively referred to as "the said shares").

collectively referred to as "the said shares").

The said property actually belongs to LATE PRASHANT BALKRISHNA GAIKWAD, and he has purchased from MR HARSHAD R PATEL, therein referred to as the "THE TRANSFEROR", duly registered with the Sub- Registrar VASA12, bearing Receipt No 15367 and Document No. VASA1-2-14670/2011, dated 26/12/2011.

And LATE PRASHANT BALKRISHNA GAIKWAD died intestate on 21/01/2023 and

LATE VANITA BALKRISHNA GAIKWAD (mother of deceased) has already died intestate on 13/06/2012, leaving behind him/her 1 MR BALKRISHNA RADKYA GAIKWAD (Father of Deceased) 2 MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD

And MR BALKRISHNA RADKYA GAIKWAD (Father of Deceased), has given his AFFIDAVIT, NOC CONSENT of legal heirs to MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD (Brother of Deceased) of 100% shares of LATE PRASHANT BALKRISHNA GAIKWAD.

After death of LATE PRASHANT BALKRISHNA GAIKWAD, MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD, had given his Consent to the said society to transfer his undivided right, title, interest of (100 % shares) of LATE PRASHANT BALKRISHNA GAIKWAD in favor of MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD and accordingly said society has started process to transfer the said Flat & his shares on MR RAVINDR BALKRISHNA GAIKWAD.

Now, MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD, is 100% shares holder of the above said Flat.

By virtue of Law of inheritance and The Hindu succession Act 1956, my client MR RAVINDRA BALKRISHNA GAIKWAD (100% shares) has become absolute owner or

the said Property who is entitled to succeed the estate of deceased. Whoever has any kind of right, title, interest, lien, loan, other any person rights and shares i the aforesaid Flat, shall come forward with their genuine objection along with certified copy of the documents to support her/his/their claim within 15 days from the issue of this Notice, and contact to me at the below mention address. Otherwise it shall be deemed and presume that my client is entitled to inherit the aforesaid Flat, and all future correspondence shall ome in effect in my client favour. And no claim shall be entertained after the expiry of thi

Date: 25/08/2023

M. M. SHAH (Advocate

Shop No.04, "D Wing", Garden K AvenueShridutt Garden CHSL, Global City, Chikha Dongare Road, Virar (West), Dist Palghar-401303. Mobile No. 8805007866

ANANDRATHI

This notice is hereby given to all public Mr. Siddharth Tongay, Age 41 Years, Owner of Flat No. 36, 3rd Floor, Shivsagar Co.Op.Hsg. Society Ltd. Mumbai. The Origional Release deed number 10500/2019 given by Mr. Hemant Ratilal Shah to Mr. Jayendra Ratila Shah regarding the flat No. 36, 3rd floor, Shivsagar Co. Op. Hsg Soc. Ltd. Mumbai 400006 has been lost and not traced till date. Document missing complaint is lodged at Kapurbawdi Police Station Thane (G D. No 028, Missing No. 1673/2023 dated 24 August 2023).

PUBLIC NOTICE

SURRENDER OF INVESTMENT ADVISER REGISTRATION

VSK FINANCIAL CONSULTANCY SERVICES PVT. LTD.

SEBI INVESTMENT ADVISER REGISTRATION NO: INA000001944

ADDRESS: 227, Unique Industrial Estate, Second Floor, Off Veer Savarkar Marg,

Twin Tower Lane, Prabhadevi, Mumbai, Maharashtra, India Pin: 400025

NOTICE is hereby given that pursuant to "Change of Control", M/s. VSK FINANCIAL CONSULTANCY SERVICES PVT. LTD, was SEBI Registered Investment Adviser having SEBI registration number INA000001944 and BASL Registration number as 1311 had to do Re-Registration with SEBI and BASL. As per SEBI's rules and regulation M/s. VSK FINANCIAL CONSULTANCY SERVICES PVT. LTD. had to apply for surrender of its old registration as an Investment Adviser, M/s. VSK FINANCIAL CONSULTANCY SERVICES PVT. LTD. have already Re-Registered with SEBI and BASL and received new registration number as SEBI registration number - INA000017620 and BASL registration number - 1951. Any agorieved party may make any representation pagainst

egistration number - 1951. Any aggrieved party may make any representation against he surrender to VSK FINANCIAL CONSULTANCY SERVICES PVT. LTD. at the

Registered Office, as indicated above, or at scores gov.in or before SEBI Head Office at Plot No. C4-A, 'G'-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051, Maharashtra, within 15 days of the date of Notice.

Public Notice

If anyone has found this original Certificate or have any information claim in this matter then bring it to 1002, Gardenia Building, Everest World Complex, Kolshet Road, Thane (w). If the above said paper is not found within 15 days ,it should be considered missing. No claim from anyone will be entertained after 15 days.

Dated: 25/8/2023 Place : Thane

Mr. Siddharth Tongay

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients Mrs. CHHAGANKUWAR A. DEWAL and Mr. ARJUNSINGH P. DEWAL are the owners of Flat No. 102, 1" floor, "F" Wing, Building No. 4, Prem Sagar CHSL, Prem Nagar, S.V.P. Road, Borivali (West), Mumbai 400 092, (hereinafter referred to as the said Flat Premises). Whereas be an Agreement for Sale, dt. 30.06.1980 executed between M/s. PREM CONSTRUCTION CO. (therein referred to as the Builders) had sold and transferred the said Flat Premises to Mr. HARILAL SHAMJI TANK and Mr. SHAMJI BHANJI TANK (therein referred to as the Purchasers). And whereas by an Agreement for Sale, dt. 28.05.1991, executed between Mr. HARILAL SHAMJI TANK and Mr. SHAMJI BHANJI TANK (therein referred to as the Vendors) had sold and nsferred the said Flat Premises to Smt. PRITI YOGESH DESAI and Mr RAMRAI NARANJI DESAI (therein referred to as the Purchasers). And whereas by an Agreement for Sale, dt. 17.07.1996, executed between Smt. PRITI YOGESI DESAI and Mr. RAMRAI NARANJI DESAI (therein referred to as the Transferors had sold and transferred the said Flat Premises to Mrs. CHHAGANKUWAR A

DEWAL and Mr. ARJUNSINGH P. DEWAL (therein referred to as the Transferees).

That the said second chain Agreement for Sale, dt. 28.05.1991 has been lost/misplaced and reported to the Borivali Police Station, on dt. 24.08.2023, Lost Report No. 73637/2023.

on/s, Banks, Financial Institutions having any claim against into or upon All person/s, Banks, Financial Institutions having any claim against into or upon the said Flat Premises or any of them or any part thereof by any way of inheritance/legal heirs/nominees, possession, sale lease, mortgage, charge, gift, trust, lean, license, easement maintenance or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address give below within a period of 15 days from the date hereof, failing which it shall be ned that there are no claims whatsoever and/or claims, if any, shall be

Dated: 25-08-2023

Advocate High Court Plot No. 93/D-09, Gorai-I

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 Tel: 022-2533 1486

E-mail:- ddr.tna@gmail.com Date :- 24/08/2023 No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/33703/2023

Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 533 of 2023.

Applicant :- Sai Aradhana Co-Operative Housing Society Ltd. Add : Sector B, Jesal Park, Bhayander (East), Tal. & Dist. Thane-401105

3. Pratima CHSL, 4. Upasana CHSL, 5. Pooja CHSL, 6. Prerna CHSL, 7 Ganesh Prathama CHSL, 8. Shree Aaradhana CHSL, 9. Shri Vandana CHSL Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 05/09/2023 at

Survey No.	Hissa No.	Area
Old S. No. 162 New S. No. 23	-	1440 Sq. Mtr.
SEAL	Sd/- (Dr. Kishor Mande)	



Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) & Office of the Competent Authority

District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602 Tel: 022-2533 1486 E-mail:- ddr.tna@gmail.com No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/33713/2023 Date :- 24/08/2023 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the

Applicant :- Marudhar (B-2) Co-Operative Housing Society Ltd.

Add : Annapurna Nagar, Adharvadi, Kalyan (East), Tal. Kalyan, Dist. Thane

Versus

Opponents :- 1. M/s. Annapurna Developers Through Partner Shri Jugalkishor Khimii Rach, 2. Dr. Suresh Yashawant Phadke, 3. Shri Raghunath Urf Dilip Yashawant Phadke, 4. Smt. Sushila Yashawan Phadke, 5. Smt. Gauri Upendra Gharpure 6. Smt. Rajshri Ravindra Godbole, 7. Smt. Jayshri Nitin Shrotri, 8. Smt. Netra Atul Shrotri, 9. M/s Jay Aashapura Co-op. HSL, 10. Kurla Nagri Sahakari Bank Karmachar Co-op. HSL Through Treasurer, 11. Mangeshi Drem Palace Co-op. HSL 12. Ayodya Prasad Co-op HSL., 13. Ganesh Row- House CHSL., 14

563.37 Sq. Mtr. 48, 49 Sd/-(Dr. Kishor Mande)

Anand Rathi Global Finance Limited: Express Zone, A Wing, 10th Floor, Western Highway, Diagonally Opposite Oberio Mall, Goregaon (E), Mumbai - 400 063.

E-AUCTION SALE NOTICE

Notice is hereby given to the public in general and in particular to the below Borrower/ Guarantors that the below described immovable property mentioned in SCHEDULE-I inter alia secured to Anand Rathi Global Finance Limited ["ARGFL"] (Secured Creditor), the Physical Possession of which has been taken by the Authorized Officer of ARGFL, will be sold by E-auction on 12th September, 2023 on an "As is where is" & "As is what is" and "Whatever there is" asis towards recovery of total sum of Rs. 32.65.83.957/- (Rupees Thirty Two Crores Sixty Five Lakhs Eighty Three Thousand Nine Hundred Fifty Seven Only) to ARGFL payable as on 25th October, 2019 and the contractual est thereon and other cost and charges till the date of realisation from Borrower/Guarantors as mentioned below:

Name of the Borrower

1. Better Builders And Infrastructure Private Limited alina, Santacruz (East), Mumbai – 400098 lame of the Guarantors / Mortgagors: . Mr. Shyam Bali - Better Builders And Infrastructure Private Limited

Registered office: 5/5 Mathuradas Colony, St. Anthony Street, Kalina Santacruz (E), Mumbai – 400098.

Residential Address: AA 38, Yashodham Enclave, Off. Film City Road,

gaon (East), Mumbai - 400063 . Mrs. Kumud Devraj Bali - Wife of Deveraj Bali

Residential Address: AA 38, Yashodham Enclave, Off. Film City Road, Goregaon (East), Mumbai - 400063.

3. Mr. Sanjiv Bakshi - Son of Avtarkrishan Bakshi - Director, Better Builders And Infrastructure Private Limited
Registered office: 5/5 Mathuradas Colony, St. Anthony Street, Kalina,

ntacruz (E), Mumbai - 400098. Residential Address: 702, Rajnigandha, CHSL, Gen. A. K. Vaidya Marg,

Gokuldham, Goregaon (East), Mumbai - 400063. 4. Mr. Umesh Vyas - Son of Mr. Jansukhlal Vyas - Director

Better Builders And Infrastructure Pvt. Limited Registered office: 5/5 Mathuradas Colony, St. Anthony Street, Kalina

iantacruz (E), Mumbai - 400098. Residential Address: 3101, Electra, Planet Godrej, 30, Keshavrao Khadye Marg, Jacob Circle, Mumbai – 400011.

The under mentioned properties will be sold by "Online e-Auction through website https://sarfaesi.auctiontiger.net on 12th September, 2023 for/towards ecovery of Loan A/c No. ARGFL/CF/030 an amount of total Outstanding Rs.

32,65,83,957/- (Rupees Thirty Two Crores Sixty Five Lakhs Eighty Three Thousand Nine Hundred Fifty Seven Only) to ARGFL payable as on 25th October, 2019 and the contractual interest thereon and other cost and charges **SCHEDULE I**

PROPERTY CONSTITUTING THE PROJECT "PARIJAT TOWER"

Details of the Project Land available for Auction:- All that piece and parcel of

and in the project known as "Parijat Towers", along with the right, title and interest of the land bearing Survey No. 11 Hissa No. 2 (Part) and corresponding to City Survey No. 35A adm. 3501.10 Sq. Mtrs., together with the benefits and the rights in respect of setback portion bearing City Survey No. 35B adm. 517.40 Sq. Mtrs. (surrendered to MCGM) and development rights in respect of Survey No. 11, Hissa No. 2(Part) and corresponding Survey Nos. 36, 36/1, 36/2, 37 37/1 to 8 total adm. 247.80 Sq. Mtrs. and City Survey No. 36/3 adm. 72.20 Sq Mtrs. of Village Tungva, Taluka Kurla, Mumbai Suburban District at Baj Pasalkar Marg, Saki Vihar Road, Tungva Village, Kurla (West), Mumbai;
The Auction of the Project includes:- Pending Constructions, Receivables

and Benefits of Potential built up area (FSI) of approx. 49,000 sq. ft. thereon (i.e in Wing A & B – from 10th Floor and above; and Wing D– Lower Basement +

Upper Basement + 1st Floor and above): The Auction of the Project does NOT include: - Already constructed portion

i.e. in Wing A and Wing B- Lower Basement + Upper Basement + 1st to 9th Floors and in Wing C – Lower Basement + Upper Basement + 1st to 7th Floors in the said Project; and Sold units in the Pending Construction (i.e. A-1003, B-1001, B-1002, B-1103) and Booked and Unregistered units in the Pendin

Construction (i.e. A-1002, A-1004) in the said Project. Rs. 16,20,00,000/- (Rupees Sixtee Crores Twenty Lakhs Only) 10% of the Reserve Price with respect to

Earnest Money Deposit

SCHEDULE-I.
Rs. 25,000/- or in such multiples as Bid increment Amount permitted by the Secured Creditors for the each property as mentioned in SCHEDULE-I. Date and Time for Inspection of title On 8th September, 2023, (Timing 11.00 documents of the immovable AM to 02.00 P.M.) [Mr. Kapil Deshmukh properties mentioned in Phone: 9619768727, Email: ID

kapildeshmukh@rathi.com teamlegal@rathi.com] Date and Time for submission of

Tender form along with KYC 11th September, 2023 before 5.00 PM documents / Proof of EMD etc. Date & time of opening of online offers | 12th Sept., 2023, at 11.00 PM to 03.00 PM

Note: The intending bidder/purchaser may visit Anand Rathi Group website sme.rathi.com for detail terms and conditions regarding auction proceedings. This Publication shall be construed as 15 days' notice stipulated unde

Rule 8(6) and 9(1) or Security Interest (Enforcement) Rules, 2002 to the

Anand Rathi Global Finance Limited

each property as mentioned in

Annual General Meeting.

Limited ("CDSL").

MANISHBHAI NATWARLAL SHAH

DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

DOCUMENT T HAVE CHANGED MY NAME FROM

AS PER GAZETTE M-22189236 SAMREEN SABIR BAIG TO

DOCUMENT. WE MR.BIRENDRA KUMAR MOHANT

PER DOCUMENT

PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM ROHAN PRADIP AROSKAR TO

PRADEEP ROHAN PER DOCUMENT.

IKLAK KHAN AS PER HEENA **DOCUMENT**

CHAUDHARI TO JAYESH AS PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM SAIRANANU TO SAYARA BAND

HAVE CHANGED MY NAME FROM WAHAB KHAN AS PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM MANISHBHAI

IQBAL JUMMA TO SHANAZ SHAINAZ IQBAL JUMMA AS PER

PRADEEP KUMAR VIJAY BAHADUR VERMA TO PRADEEP VIJAY VERMA

SAMRIN SABIR BAIG AS PER & MRS. DEBASMITA MOHANTY HAVE

SUBHAM KUMAR MOHANTY AS I HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM

AROSKAR AS

HEENA FIROZ OONANI TO

TAZNEEN KAMAL SHAIKHNAG TO TAZEEN KAMAL SHAIKHNAG

MOMEEN ABDUL VAHAB KHAN TO ABDUL MOMIN ABDUL

CHANGE OF NAME

TO MANISH NATVARLAL SHAH

I HAVE CHANGED MY NAME FROM

CHANGED OUR MINOR CHILD'S NAME FROM SUBHAM MOHANTY TO

I HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM JAYESH ABAJI ABAJI CHOUDHARI LAXMAN RAJA BOLLA & BONDLA LACHAIAH TO LAXMAN RAJANNA BHOLA AS PER DOCUMENT.

ABDUL MOMIN KHAN AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM

TO DIPTI MANISH SHAH AS PER

MAYURKUMAR KIRTIKANT SHAH TO MAYUR KIRTIKANT SHAH AS

MAJID SAYED TO MAJID BASHIR

HAVE CHANGED MY NAME FROM

ABDUL VAHID QURESHI TO ABDUL WAHID QURESHI AS PER

BHIMARAJ

BONDLA

CHANGE OF NAME CHANGE OF NAME I HAVE CHANGED MY NAME I HAVE CHANGED MY NAME FROM FROM KISHORKUMAR RAVJIBHAI BIBBO ABDUL WAHID QURESHI RAKHOLIA TO KISHORBHAI RAVJIBHAI

inclusive) for the nurnose of taking record of Me

RAKHOLIA AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM BHARATI HEMANT TRIVEDI TO BHARTI HEMANT TRIVEDI

HEMANTKUMAR BHAVANISHANKAR TRIVEDI HEMANT BHAVANISHANKAR TRIVEDI AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM

CHAMPABEN KISHOR RAKHOLIA CHAMPABEN KISHORBHAI RAKHOLIA AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM VISHWADEEP PRAHLADSINH GOHIL

TO VISHWADEEPSINH PRAHLADSINH

GOHIL AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM MANISHA PRAHLADSINH GOHIL MANISHABA PRAHLADSINH GOHIL AS PER DOCUMENT.

MINOR DAUGHTER CHANGE OF NAME FROM DHARMI HARDIK SHAH TO DHARMI RAKESH MEHTA AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM

I AM MRS JIGNA RAKESH MEHTA MY

SALIM ABDUL RAZAK MANSURI TO SALIM ABDUL RAZAK MANSURI AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM SAKERABEN ISMAIL KADIWAL TO SAKERA AHMED DHUKKA AS

PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SUNASRA MINHAZ IBRAHIM TO MINHAZ EBRAHIM SUNASRA AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM KAMLA LAXMAN BOLLA KAMALA LACHAIAH BONDLA KAMALA BONDLA AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM

BHIMARAJ

TO BHIMRAJ LAXMAN BOLLA AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

LAXMAN BOLLA &

LACHAIAH

NITIN MAHESHWARI - MANAGING DIRECTOR

For, AMIT SECURITIES LTD

BIBOO ABDUL VAHID QURESH TO BIBO ABDUL WAHID QURESHI AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL KHALIQUE TO ABDUL
KHALIQUE KAYAMUDDIN SAYYED

I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL KHALIQUE QIYAMUDDIN TO ABBUL KHALIQUE KAYAMUDDIN SAYYED AS PER DOCUMENT.

AS PER DOCUMENT

SAYYED

KHATOON

DOCUMENT.

PER DOCUMENT.

HAVE

SAYYAD ABDUL KHALIQUE TO SAYYED ABDUL KHALIQUE AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL KHALIQUE QAYAMUDDIN

TO ABDUL KHALIQUE

I HAVE CHANGED MY NAME FROM

DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM KAYAMUDDIN NIJAMUDDIN SAYYAD KAYAMUDDIN NIJAMUDDIN SAYYED AS PER DOCUMENT.

T HAVE CHANGED MY NAME FROM

KAYAMUDDIN SAYYED AS PER

PHOOLCHAND TO FULCHAND AS PER DOCUMENT I HAVE CHANGED MY NAME FROM AISHA SHAIKH TO AISHA

SHAIKH

AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM SUBHASH CHANDRA TIRTHRAJ SHUKLA AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM

MOHAMMAD

CHANGED MY NAME

MOHAMMAD EDREES TO

MOHAMMED OWAIS SHAIKH AS

IDRISH AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM OMATUNNISA TO UMATUNNISHA MOHD OWAIS SHAIKH AS PER DOCUMENT.

CORRIGENDUM

With reference to the Public Notice dated 01/08/2023, on behalf our clie Mrs. Sharvari Sheshrai Parab for Gala No.A/10, on Ground floor, in "Mhatre Industrial Estate". A sentence "Said Mrs. Lilabai S. Sawant died on 16/08/1988" was wrongly incorporated And same need not be considered.

Droit Legal Solutions Advocates, High Court Bombay

SEAL

District Deputy Registrar, Co.Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Sd/-

(D. S. SHEKHAWAT

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the

Versus Opponents :- 1. M/s. Makewell Enterprise, 2. Pushpa Sitaram Chaudhary

Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 540 of 2023.

Building No. B/2, 15. Building No. B/3, 16. Building No. B/4 & B/5, 17 Om Surbhi Co-op. HSL C/2, 18. Building No. D/3, 19. Building No. D/5 & D/6, 20. Building No. D/7, 21. Building No. D/9, 22. Building No. D/10 23. Building No. D/7, 24. Building No. D/12, 25. Building No. E Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue nentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly The hearing in the above case has been fixed on 05/09/2023 at 12.00 p.m. Description of the Property - Mauje Adharwadi, Tal. Kalyan, Dist. Thane Hissa No. Survey No.

Area

above Borrower/ Guarantors. Date: 25th August, 2023

made-ups,

ववी मुंबईत आयोजित अवूप जलोटा शोमध्ये संदीप नागराळेची महत्त्वाची भूमिका

मुंबई, दि.२४ : अलीकडेच स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात देशभक्तीने भरलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी नवी मुंबईतील विष्णुदास भावे सभागृहात पद्मश्री भजनसम्राट अनुप जलोटा यांना आमंत्रित करण्यात आले होते. जिथे त्यांनी देशभक्तीपर गाणी गायली आणि सर्वांना नाचायला भाग पाडले. अनूप जलोटा यांच्या शोच्या आयोजनात संदीप नागरालेचा व्हीएसएन प्रॉडक्शनयांच्या सह्योगने झाले. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि चित्रपट निर्माते संदीप नागराळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संदीपने



तर जलोटा यांना भेटून

अनूप जलोटांचे मनापासून स्वागत महिन्यांपूर्वी प्रसिद्ध मराठी गायक स्वप्नील बांदोडकरच्या आवाजात एक अल्बमही बनवला आहे.

वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी प्रोड्यूसर असोसिएशनमध्ये प्रोडक्शन या बॅनरची नोंदणी केली आणि तरुण पिढीमध्ये जागरूकता व्यसनमुक्तीवर लघुपट तयार केला ज्याने अनेक पुरस्कार जिंकले. यासोबतच तो अनेक फॅशन शो आयोजित करतो. पण बॉलिवूडमध्ये काहीतरी मोठं करायचं हे त्याचं ध्येय आहे. चाळीस बटूंना घेऊन त्यांनी आखरी गब्बर हा चित्रपट बनवला, हा एक अनोखा प्रयत्न होता. त्यानंतर लॉकडाऊन दरम्यान कॉमेडियन सुनील पाल अभिनीत मराठी चित्रपट 'एक होता

संदीप नागराळे गेल्या लेखक' प्रदर्शित झाला ज्यामध्ये तो सह-निर्माता म्हणून जोडला गेला होता. संदीप नागराळे एका मोठ्या बजेटच्या हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करत आहेत ज्यात एका छुप्या गुंडाची कथा असेल. तो लवकरच त्याची स्क्रिप्ट पूर्ण करेल आणि नंतर एका प्रसिद्ध अभिनेत्याशी संपर्क साधेल. नवीन प्रतिभावंतांना चित्रपट, टीव्ही, वेब सिरीजमध्ये काम मिळावे हा संदीपचा प्रयत्न आहे. संदीप नागराळे यांना बॉलिवूडसह सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लिजेंड दादासाहेब फाळके पुरस्कार आणि महात्मा गांधी रत्न पुरस्कारही



मुंबई (प्रतिनिधी- ज्यांना दृष्टीच नाही अशा अंधाना आम्ही करत असलेली मदत ही या अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण करेल असा विश्वास ब्राईट फ्युचर ऑर्गनायझेशन फॉर दी ब्लाईंड संस्थेचे सेक्रेटरी सलमान मोल्ला यांनी व्यक्त केला. ते या संस्थेच्या माध्यमातून अंध व अंध व्यक्तींच्या परिवारांना शैक्षणिक साहित्य वाटप मदत करताना दहिसर (पुर्व) येथिल आयोजित कार्यक्रमात

ब्राईट फ्युचर ऑर्गनायझेशन फॉर दी ब्लाईंड या संस्थेच्या वतीने दहिसर (पुर्व) येथे २१० अंध व अंध परिवारातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी संस्थेच्या वतीने स्कुल बॅग, वह्या, कंपास पेटी, लंच बॉक्स, वॉटर बॅग, छत्री, आदि शालेय वस्तुंचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी अंध व अंध परिवारातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी एसबीआय बँक, दहिसर (पुर्व) शाखा व्यवस्थापक अर्चना पै, हर्षदा मीडिया कम्युनिकेशन्सचे प्रोप्रायटर सागर द. शिंदे, खजिनदार अबुल होसेन आदि मान्यवर उपस्थित होते.

जाहीर नोटीस

तमाम जनतेस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की माझे अशिल श्री आंवराज श्यामराव खरटमल जय जमुना को. ऑप. हो. सो. लि. व्ही पी रोड, डोंबीवली (प) या सोसायटीतील सदनिका बी ०६ संस्थेच्या दप्तरी श्रीमती लिला श्यामराव खरटमल यांचे नावे होती तीचे दिनांक २५.१०,२०१९ रोजी निधन झाले आहे. संस्थेचे सभासदत्व मिळणे करीता वारसानी सत्यप्रतीज्ञापत्र आणी बंधपत्रा सह अर्ज केला आहे.

या हस्तांतरण बाबतीत कोणत्याही वारसांच्य बँकेच्या किंवा इतर वारसांच्या कोणत्याई प्रकारच्या हरकती असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध होताच १५ दिवसांच्या आत माझ्या खालील पत्यावर संर्पक साधावा अन्यथा कोणाचीही हरकत नाही असे समजले जाईल सदर सदनिकेचे सभासदत्व वरील अर्जदार श्री आंवराज श्यामराव खरटमल यांचे नावे ५० टक्के मिळाल्यावर येणार हरकत हि कोणावरही बंधनकारक नसेल

ॲड. दत्तप्रसाद राईलकर दिनांक: २५/०८/२०२३ (वकील उच्च न्यायालय) जी-८ हंसा अर्पा. गोडदेव भाईदर (पूर्व)

जाहीर नोटीस

सर्वांना कळविण्यात येते की, मौजे वालीव ता. वसई, जि. पालघर, येथील स. न. ७५ हि. न. २, वरील, सुप्रिम इंडस्ट्रीवल इस्टेट नं. २ प्रिमायसेस को-ऑप, सोसायटी लि. युनिट नं. ४३, पहिला मजला हा गाळा दि ०९.०५.२०१३ रोजीचा दु. नि. वसई येथील दस्त क्र. ५८२६-२०१३ अन्वरे श्रीमती नीता प्रकाश गोहील व श्री. प्रकाश आर. गोहील ह्यांनी विकत घेतला. त्यापैर्क प्रकाश गोहील हे दि. २१.०८.२०२० रोर्ज मयत पावले. त्यांना १) नीता प्रकाश गोहील (पत्नी), २) द्रष्टी प्रकाश गोहील (मुलगी) व ३) वंशिका प्रकाश गोहील (मुलगी) वारस होते. परंतु द्रष्टी गोहील हिचे दि ०९.०२.२०१३ रोजी निधन झाले आहे त्यामुळे आता नीता गोहील व वंशिका गोहील ह्या दोधीच कायदेशीर वारस आहेत. त्यांच्य व्यतिरीक्त अन्य वारस नाहीत. त्यांना आत सदर गाळयाचे मालकी हक्क निर्विवाद करायचे आहेत. म्हणून त्याकामी हरकती मागवित आहोत. तरी सदर गाळवा मध्ये कोणाही इसम वा संस्थांचे कोणत्याही प्रकारे हक्क हितसंबंध असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आमच्य मथुरा बंगला, हनुमान मंदीर हॉल जवळ वादव पाटील मार्गे, दिवाणमान, वसई रोड (प.), जि. पालघर, ४०१ २०२, ह्या पत्त्याव व सोसायटी कार्यालयात लेखी पुराव्यासहीत कळवावे, अन्यथा कोणाचेही, कोणत्यार्ह प्रकारे अधिकार नाहीत असे समजून पुढील कारवाई केली जाईल.

वकील श्री. दयानंद कमळाकर मानकर

जाहीर सूचना

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की, ती (गीता आनंद शेड़ी) नोंदणी जिल्हा आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हदीतील जिल्हा मुंबई उपनगर येथे गाव एकसर, तालुका बोरिवली येथे स्थित आणि असलेल्या, वसलेल्या सी.टी.एस क्रमांक २४९९, धारक भूखंड क्रमांक १३१ येथील फ्लॅट क्रमांक २०३, अमर मातृछाया को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., दौलत नगर रोड नं.९, बोरिवली (पूर्व) मुंबई -४०००६६ च्या कायदेशीर मालक आहेत. ती अमर मातृछाया को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि.ची सदस्य आहे. तिचे वडील आनंद एस. शेट्टी आणि तिची आई श्रीमती. वरिजा आनंद शेट्टी हे वरील फ्लॅटचे संयुक्त मालक होते. दि. २५ फेब्रुवारी २०१८ रोजी तिच्या आईच्या मृत्यूनंतर माझे अशिल आणि तिचा भाऊ नयनेश ए. शेड्री यांनी त्यांचे हक्क त्यांच्या वडिलांच्या नावे १० डिसेंबर २०२१ रोजी नोंदणीकृत रिलीज डीडद्वारे सोडले आहेत. त्यानंतर, तिच्या वडिलांनी सदर फ्लॅट माझ्या अशिल (गीता आनंद शेट्टी) यांच्या नावे १५ डिसेंबर २०२१ रोजी डीड ऑफ गिफ्टद्वारे भेट म्हणून दिला आहे.

वारसा, ताबा, गहाण, विक्री, भेटवस्तू, भाडेपट्टी, धारणाधिकार, शुल्क, ट्रस्ट, देखभाल किंवा अन्यथा जे काही असेल त्या मार्गाने सदर मालमत्तेवर किंवा त्याविरूद्ध कोणताही दावा असलेल्या सर्व व्यक्तींना याद्वारे विनंती केली जाते की त्यांनी ते लेखी स्वरूपात माझ्या कार्यालयात सहाय्यक कागदपत्रांच्या प्रतीसह १४ दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना कळवावे, असफल राहिल्यास अशा व्यक्तीचे दावे सोडले, माफ केले आणि/किंवा त्याग केले गेले असे मानले जाईल. दिनांक : २५ ऑगस्ट, २०२३.

सही/-(एच. एम. शेट्टी, अधिवक्त) फ्लॅट नं.सी/४, तळमजला, आशा नर्सिंग होम जवळ, न्यू साई मंदिर सीएचएस लि., दहिसर (पूर्व) मुंबई - ४०० ०६८.

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्दारे तमाम जनतेस कळविण्या वेते की, कै. संतोष भिवा बांदिवडेकर हे सदनिका क्र ३०६, ए विंग, तिसरा मजला, श्री गणेश अपार्टमेंट को.ऑ. हौ.सो.लि., राहल इंटरनॅशनल शाळेजवळ हनमान नगर, नालासोपारा (पश्चिम), ता. वसर्व, जि गलघर चे मालक होते तसेच शेअर्स सटींफिकेट क ४२ (डिस्टींक्टीव्ह क्र. २०६ ते २१०) चे धारक होते तरी कै. संतोष भिवा बांदिवडेकर यांचे दिनांक १४ o/२o२२ रोजी निधन झाले आहे त्यांनी नामनिर्देश केलेले नकते आणि आता कै. संतोष भिवा बॉटिवडेक ाच्यापशात आमचे अशिल आणि त्यांची पत्नी **श्रीमती** माश्री मंत्रोष बांटियडेकर यांनी सटर मयत सभासटा भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी सहकार हिनमीण संस्था मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला आहे तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंव ागणीदार हरकतदार यांच्याकड्न हक्क मागण हरकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकर्त संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कळरग, कब्ज गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार व अन्य कोणत्याही प्रकारचा हक्के , हितसंबंध , हिस्स अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पुराव्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आ मला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तस कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबध हिस्सा. अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिल आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदनिक संबंधीन पढील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकडुन . हरण्यात येईल याची नोंद घ्यावी

ॲड. निशिगंघा जवंत परब पत्ता : ए/१०१, काशी कृपा को.ऑ.ही.सो.लि., दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प

जाहीर सूचना

मे. महाराष्ट्र स्टेट कॉटन ग्रोव्हर्स मार्केटींग फेडरेशन लिमिटेड हे युनायटेड को-ऑपरेटिव्ह हौसिंग रोसायटी लि., पना: सर्व्हे क्र.४५६/१, सीटीएर ह.१०४५/बी, भामशा अपार्टमेंट, रामनगर तलाव समोर, चिंचोळी बंदर, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४ या सोसावटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्य मारतीमधील ई-विंगमधील फ्लॅट क्र.६,९,१०,१३ चं गरक आहेत, यांच्याकडून त्यांचे कार्यालय स्थलांतराच वेळी अनुक्रमांक ३८१-३९०, दोन्हीसह असलेले शेजर्स घारक दिनांक २८ फेब्रुवारी, १९९१ रोजीचे भागप्रमाणपः क्र.बी-२८ हरवले आहे.

सोसायटी बाब्दारे, सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील, सभासदाच्या सदर श्रेअसं हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किया आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ ाभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठ याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पृष्ठधर्थ अशी कागटपत्रे आणि अन्य परावाच्या पूर्तीसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सभासदाच्या सोसावटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअसं व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल, जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाच्या शेअसं व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही टावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर. सोसायटीच्य उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार, आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी सार्थ.७.०० ते रात्रौ.९.३० पर्यंत पलब्ध आहेत.

मा, सचिव ठिकाण: मुंबई दिनांक: २५.०८.२०२३

जाहीर नोटीस

माझे अशिल श्रीमती. विनल विनायक सावंत यांनी दिलेल्या माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आ की, त्यांच्या खालील नमृद मिळकतीचे मालक कै. श्री विनायक राजाराम सावंत यांचे दिनांव ०३.०८.२००६ रोजी निरवसीयत निधन झाले. त्यांच्य वात त्यांची पत्नी श्रीमती. विनल विनायक सावंत त्यांची विवाहीत मुलगी सौ. सोनाली रविंद्र सावंत (पुर्वाश्रमिची कु. सोनाली विनायक सावंत) आणि मुलगा श्री. संजीव विनायक सावंत हे वारसदा आहेत. सौ. सोनाली रविंद्र सावंत (पुर्वाश्रमिची कु. सोनाली विनायक सावंत) आणि श्री. संजीव विनायक सावंत यांनी नमुद मिळकतीमधील त्यांच अविभाजीत हीस्सा, हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार ह दि. ११.०८.२०२३ रोजी हक्कसोड पत्र नॉदणी ब्र बरल ७-१२२९-२०२३ अन्वये श्रीमती. विनल वनायक सावंत यांना दिला आहे.

या नोटीशीद्वारे नमूद मिळकतीच्या भांडवलात गलमत्तेत असलेले कै. श्री. विनायक राजाराम सावंत यांचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबधी त्यांच वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकडू-हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. ह नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत मल कार्यालय : ६१२/बी २०. अनिता सोसायटी. सेक्टर ६ गरएससी रोड-५२, चारकोप, कांदिवली पश्चिम मुंबई-४०००६७ या पत्त्यावर त्यांनी आपल्य गागण्यांच्या व हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक त्य जगदपत्रांच्या प्रतो व अन्य पुरावे सादर करावेत अन्यश तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध दावा, अधिकार नाही व असल्यास तो सोडून दिला आं असे समजण्यात येइंल तदनंतर माझे अशिल श्रीमती विनल विनायक सावंत योंना सदर फ्लॅट विकण्या हस्तांतरण करण्यास त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याची व्हिलेवा

ास मोकळीक राहील. मिळकतीचा तपशिल

फ्लॅट नं.६, चारकोप सागर विहार सह. गृह. संस्था मर्या., प्लॉट नं. १२६, सेक्टर ४, रोड आरडीपी -७ चारकोष, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ ५४.६२ चौ.मी. बिल्ट अप, गांवः कांदिवली, तालुकाः बोरीवली, मुंबई उपनग

श्री. नितेश दि.आचरेकर दिनांक: २५/०८/२०२३

PUBLIC NOTICE

say and declare that my client Mr. Ankur A rivedi (Flat Owner) have lost / misplaced his ollowing Original Deed of Apartment dated 01-04-2014 from my client residence at the time of maintenance, the misplaced documents viz. Deed of Apartment of "Glitterati Apartments" "E" Building, Flat No. 402, Pimpari Chinchward, Tal. Haveli, Dist Pune, Maharashtra Admeasuring 245 sq.ft Carpet area (appx.) In "Glitterati Apartments Since the above original Deed of Apartment Police FIR is being register under No. 73966/ 2023 dt. 24/08/2023 Anyone having any laim / objection should contact at the office of Mr. Vivek B. Sudade, Advocate High Court having at Asthavinayak CHS Building No. 92/2600 Kannamwar Nagar-2, Vikhroli (E), Mumbai - 400 083 Tel.: 9819336783. Original Deed of Apartment will bring to the notice of the undersigned within 15 days from the date of this notice failing which no claim will be entertained by the undersigned.

Date: 25/08/2023 VIVEK B. SUDADE Place : Mumbai, Advocate High Court

विक्रीचा जाहीरनामा

स्थावर मिळकत विक्रीचा जाहीरनामा महाराष सहकारी संस्था नियम, 1961 चे नियम 107 व 11-ई अन्वये आम्रपाली शांतीनगर को.ऑप.हौ.सोसायटी., शांतीनगर, सेक्ट - 11, मिरा रोड पुर्व, ता. जि. ठाणे या संस्थेच थकबाकीदार सभासद श्री रशिदा वेगम अहमद सिद्दीकी के/ऑफ असलम इब्राईम शेख यांच्याकडील येणे वसुली करिता खालील स्थावर मालमत्तेची जाहीर विक्री "जसी आहे जेथे आहे आणि जशी आहे ही आहे " त्य

जाहीर विक्री दिनांक 26.09.2023 वेळ दुपारी 2.00 वाजता, ठिकाण आम्रपाली शांतीनगर को ऑप हो सोसायटी , शांतीनगर, सेक्ट - 11. मिरा रोड पूर्व, ता. जि. ठाणे.

मालमत्तेचे वर्णन शॉप नं. 07, तळ मजला, आम्रपार्ल शांतीनगर को ऑप हो सोसायटी शांतीनगर, सेक्टर - 11, मिरा रोड पुर्व, ता जि. ठाणे क्षेत्रफळ 560 चौ.फुट बिल्टअप जुना सर्वे नं. 746 व नविन सर्वे नं. 100.

लिलावाच्या अटी व शर्ती लिलावाच्या ठिकाणी पहावयास मिळतील सदरचा निलाव करणे वा स्थागित करण बाबतचा अंतिम निर्णय ठेवणेत आलेला आह तसेच लिलावातील बोली स्विकारणे किंवा नकारणेचा अधिकार राखून ठेवण्यात आलेल आहे. स्थावर मालमत्ता जसी आहे तर्श तत्वावर विक्री करण्यात थेईल. लिलाव पुर्वी थकबाकीदार यांनी संपूर्ण रक्कम भरण्यार लिलाव रद्द केला जाईल. ठिकाण : ठाणे

दिनांक : 25.08.2023 एच. आर. गावडे (एम.एस.सी. (अग्री.) विशेष वसुली व विक्री अधिकारी मिरा भाईंदर को.ऑप. हौ. सो. फेडरेशन लि. भाईंदर (पूर्व), ठाण

विक्रीचा जाहीरनामा

स्थावर मिळकत विक्रीचा जाहीरनामा महारा सहकारी संस्था नियम, 1961 चे नियम 107 व 11-ई अन्वये आम्रपाली शांतीनगर को.ऑप.हौ.सोसायटी., शांतीनगर, सेक्ट - 11, मिरा रोड पूर्व, ता. जि. ठाणे या संस्थेच थकबाकीदार सभासद श्री. गुलाम अहमद पटेल के/ऑफ श्रीम, खतीजा यांच्याकडील येणे वसुली करिता खालील स्थावर मालमत्तेची जाहीर विक्री "जसी आहे जेथे आहे आणि जशी आहे ही आहे " त्या स्थितीतत्वावर.

जाहीर विक्री दिनांक 27.09.2023 वेळ दुपारी 2.00 वाजता, ठिकाण आम्रपाली शांतीनगर को.ऑप.हौ.सोसायटी., शांतीनगर, सेक्ट - 11, मिरा रोड पुर्व, ता. जि. ठाणे.

मालमत्तेचे वर्णन फ्लॅट नं. 102, बी/31, 1ला मजला आम्रपाली शांतीनगर को ऑप हौ सोसायटी., शांतीनगर, सेक्टर - 11, मिरा रोड पुर्व, ता. जि. ठाणे क्षेत्रफळ 560 चौ.फुट बिल्टअप, जुना सर्वे नं, 746 व नविन सर्वे नं, 100 (पार्ट).

लिलावाच्या अटी व शर्ती

लिलावाच्या ठिकाणी पहावयास मिळतील सदरचा लिलाव करणे वा स्थागित कर बाबतचा अंतिम निर्णय ठेवणेत आलेला आहे तसेच लिलावातील बोली स्विकारणे किंव नकारणेचा अधिकार राखून ठेवण्यात आलेला आहे. स्थावर मालमत्ता जसी आहे तशी तत्वावर विक्री करण्यात येईल. लिलाव पुर्व थकबाकीदार यांनी संपूर्ण रक्कम भरण्यार लिलाव रद्द केला जाईल.

ठिकाण : ठाणे दिनांक : 25.08.2023 सही/ एच. आर. गावडे (एम.एस.सी. (अग्री.) विशेष वसुली व विक्री अधिकारी मिरा भाईंदर को ऑप. ही. सो. फेडरेशन लि. भाईंदर (पूर्व), ठाण

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informe that late Mr. Vasantkumar Mahasukhla Shah, member of the Krishna Apartment Co operative Housing Society Ltd. and owner of Flat No. B/703, Krishna Apartment, Shant Park, Mira Road (East), Dist. Thane-401 107 died intestate on 21/10/2020. Mr. Gaura Vasant Shah is claiming transfer of share and interest in the capital / property of th ociety belonging to the deceased member nis name being son and one of the legal he and successor of the deceased. Mrs. Kancha Vasant Shah & Mr. Harsh Vasant Shah, the other legal heirs of the deceased have decided to release their respective share in respect of the the above Flat belonging to the deceased in favour of Mr. Gaurav Vasant Shah by entering into a registered Release Deed. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for transfer of shares and interest belonging to the deceased in respect of the said Flat as well as registration of Release Deed, inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the Deed of Release will be executed and the society will transfer Vasant Shah & Mr. Harsh Vasant Shah, th se executed and the society will transfe shares and interest belonging to the decease in the name of Mr. Gaurav Vasant Shah an

K. R. TIWARI (ADVOCATE Shop No. 14, A-5, Sector-7, Shantinagar Mira Road, Dist. Thane

जाहीर सूचना

मी श्री. आनंद नारायण काकडे सांगत की. खोली क्र. ५ म्युनिसीपल बि. क्र. १९ ९६ टेनामेन्ट, शर्नि मंदिराजवळ, मुसा किल्लेदार स्ट्रीट, भायखळा (प.), मुंबई ११ वरील खोली मुळ भाडेकरू साबिर अहमद मोहम्मद इब्राहिंम यांच्या नावे आहे. ते मयत झाले असुन त्यांची मुलगी श्रीमती मेहमुदन शब्बीर अहमद यांच्याकडून शपथपत्राद्वारे २०१२ मध्ये विकत घेतलेली आहे. श्रीमती मेहमदन शब्बीर अहमद त्यांचे वारसदा आणि नातेवाईक यांचा कोणताई ठावठिकाणा नाही. तरी मेहमूदन शब्बीर अहमद त्यांचे वारस व नातेवाईक असेल तर ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर संपर्क साधावा अन्यथा वरील खोली श्री. आनंद नारायण काकडे यांच्या नावे केली जाईल

दिनांक : २५-८-२०२३ स्थळ : मुंबई

बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रशासकीय अधिकारी. मालमत्ता विभाग, ई वॉर्ड, १०, शेख हाफिजउदीन मार्ग, भायखळा मुंबई ४०० ००८

या नोटीस व्दारे तमाम लोकांस कळविण्यात येते को : गाव मौजे गोखिवरे, वसई (पूर्व), तालुका वसई. जिल्हा पालघर, येथिल सर्वे नं. २२५, हिस्सा नं. १/९ क्षेत्र हे. आर. प्र. ०.१०.६०, पोख. ०.००.४० आकारणी रू पै १५१ येथील असलेली संपर मिळकत जागा १. श्री. न्युटन गोम्स २. जोएन (विजया) न्युटन गोम्स यांच्या मालको व कब्जेबहिवाटोंची आहे व त्यांनी सदर संपूर मिळकतीपैकी क्षेत्र ९.८ गुंठे खुली जागा माझे अशील . श्री. गणेश राजा वरखंडे २. श्री. वीरेन्द्र लालचंद विश्वकर्मा यांना टायटल क्लीयर करून कायदा प्रमाप मिळकतीवर कोणाचा गहाण, दान, करार किंव अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क. अधिकार किव हितसंबंध असेल त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापार १४ दिवसांच्या आत सर्व परविण्याशी लेखी. एल ड यादव वकील शॉप नं.१८, साई बाजार, तुळींज रोड तुळींज पुलिस चौकीच्या मागे, नालासोपारा (पूर्व) ा. वसई, जि. पालघर ४०१ २०९ ह्या पत्त्याव कळवावे अन्यथा तसा कोणाचाही कोणताही हक्क अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोड्-दिला आहे असे समजन माझे अशील त्यांचेबरोब ढील व्यवहार पुर्ण केला जाईल यांची नोंद घ्यावी दनांक २५.०८.२०२३

एल. डी. यादव (वकील)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that premises bearing Flat No.502 on 5th Floor in the building No.E-F of Sunplansy Co-op. Hsg. Soc. Ltd., situated at Vrishi Complex, I. C. Colony, Borivali (West), Mumbai 400103 along with five fully paid up shares of Rs.50/ each issued under Share Certificate No.10 and bearing distinctive Nos. from 46 to 50 (both inclusive), is to be transferred in the name of Mr. Jeetendra Chandrasen Keswan after his father Mr. Chandrasen Sunderdas Keswani, expired on 01/07/2022 and his mother Mrs. Harsha Chandrasen Keswani expired on 10/02/2021. All persons who have any claim, right, title

and/or interest or demands to in or against the above mentioned property by way of inheritance, sale, mortgage, charge, trust lien, possession, gift, maintenance, lease, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing to the undersigned at her address at Shop No.14, Akruti Apartment, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400 067 and also to the above mentioned society within 15 days from the date hereof, otherwise if any claim comes forward hereafter will be considered as waived and/or abandoned.

> (Mrs. Rashida Y. Laxmidhar) Advocate

अमित सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयएन: एल६५९९०एमएच१९९२पीएलसी०६७२६६ नोंदणीकृत कार्यालय: १ला मजला, स्वदेशी मार्केट, ३१६, काळबादेवी रोड, मुंबई (महाराष्ट्र)-४००००२, भारत. फोन: ०७३१-३५२१७००. ई-मेल:info@amitltd.com, वेबसाईट:www.amitsecurities.com

३१वी एजीएम, पुस्तक बंद करणे व ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **अमित सिक्युरिटीज लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३**१वी** वार्षिक सर्वसाधारण सभा **शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी द्.०१.००वा**. कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१: एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२०, परिपत्रक क्र.२/२०२२ दि.५ मे २०२२ परिपत्रक क १०/२०२२ आणि परिपत्रक क ११/२०२२ टिनांक २८ डिमेंबर २२ आणि भारतीय प्रतिभृती व विनिमय मंडळ (सेबी) (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲंग्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस रेग्यलेशन्स २०१५ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर गी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० सहवाचिता सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/ २०२३/४ दि.५ जानेवारी, २०२३ (सेबी परिपत्रक) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्य उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभा घेण्याची अनुमती मिळाली असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमामार्फत (ओएव्हीएम) होणार आहे.

३१वी एजीएम सूचना व ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षांकरिता कंपनीचे वार्षिव अहवाल तसेच ई-वोटिंगसह व्हीसी/ओएव्हीएममार्फत ३१व्या एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी लॉगइन तपशील ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी/डिपॉझिटर्र महभागीदार (डीपी) कडे एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार नोंद आहेत त्यांन बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३ रोजी पाठविण्यात आले आहे आणि ते कंपनीच्य www.amitsecurities.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेंडच्या www.bseindia.com आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल च्या <u>www.cdslindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनिया २०१४ चे नियम २०, वेळोवेळी सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ (सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स) नुसार एजीएममध्ये ई-बोटिंग प्रणालीने विद्युत स्वरुपात (रिमोट ई-बोटिंग) ३१व्या एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार कंपनीने सदस्यांना दिलेला आहे. सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे देण्यात येणाऱ्या ई-बोटिंग सेवेमार्फत विषयावर विमर्ष केले जाईल.

रिमोट ई-बोर्टिंग कालावधी **१२ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा.भाप्रवे** प्रारंभ होईल आणि **१**३ **सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा.भाप्रवे** समाप्त होईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग बंद केले जाईल. नोंद दिनांक ८ सप्टेंबर, २०२३ रोजी वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना मत देण्याचा अधिकार असेल. नोंद तारखेला कंपनीचे भरणा केलेले भागभांडवलाच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील.

कोणतीही व्यक्ती जी कंपनीचे शेअर्स मिळवते आणि एजीएमच्या नोटीस पाठविल्यानंतर कंपनीच सदस्य बनते. कट-ऑफ तारखेनुसार शेअर्स धारण करणे म्हणजे **८ सप्टेंबर, २०२३** लॉगिन आयर्ड आणि पासवर्ड <u>compliance@ankitonline.com</u> वर विनंती पाठवून प्राप्त करू शकतात. तथापि. जर एखाद्या व्यक्तीने ई-मतदानासाठी सीडीएसएलकडे नोंदणी केली असेल तर विद्यमान युज आयडी आणि पासवर्ड मत निर्णायक करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

एजीएममध्ये विद्युत स्वरूपाने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले नसेल त्यांना सभेत उपस्थित राहन त्यांचे मत देण्याता अधिका असेल. सदस्यांने एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिले असल्यास त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही.

ई-वोर्टिगबाबत व एजीएममध्ये उपस्थित राहण्याबाबत काही प्रश्न किया तक्रार असल्यास हेल्पसेक्शनअंतर्गत <u>www.evotingindia.com</u> वर फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यु) चा आणि ई-वोटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा hekpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल किंवा श्री. नितीन कुंदर (०२२-२३०५८७३८) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (एलओडीआर) नियमने २०१५ चे नियम ४२ नसा याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सदस्यांचे रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर बुक्स **९ सप्टेंबर**, २०२३ ते १५ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेस सदस्यांची नोंद घेण्याच्या हेतुसाठी बंद ठेवण्यात येतील.

> अमित सिक्युरिटीज लिमिटेडकरीता नितीन माहेश्वर्र व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०८१९८५७६

मुंबई

PUBLIC NOTICE

We, AJAY KUMAR H GOND and SHANICHARI DEVI Address at shop lo.15, Park Regency, Central Park Nallasopara (E),Taluka Vasai, Dist Palghar - 401209, have lost/misplaced Original Share Certificate No. (Not Known) of shop No.15, Park Regency Central Park, Nallasopara (E),Taluka Vasai, Dist. Palghar - 401209. The implaint regarding this is registered with Tulinj Police Station vide lost report No 25048/2023. If any body have any claim o bjection regarding the loss of said Shares nen kindly contact me within the period of 15 days or else it shall be treated as no ody have any claim or objection and th ociety will issue a duplicate Shar

AJAY KUMAR H GOND SHANICHARI DEVI

जाहीर सूचना

श्रीमती वनिता देविदास दवणे या फ्लॅट क.टाईप४ **गी/१०३,** १ला मजला, क्षेत्रफळ ४८८ चौ.फु. बिल्टअ क्षेत्र, राऊल नगर म्हणून ज्ञात इमारत, जमीन सव ह.१७८ व १९, गाव कुरगाव, तालुका पालघर, जिल्ह ालघर या जागेच्या मालक आहेत. मळत: सदर पर्ले पालाध यो जागच्या मालक आहत. पुळल: सदर पलर श्री. देविदास दत्तात्रय दवणे व श्रीमती वनिता देविदास दवणे आणि मे. सुविधा डेव्हलपर्यस वांच्याकडून दिनांव २९.०६.२०१० राजीचे नोंद दस्तावेज क्र.पीएलआर/ ४७९९/२०१० नुसार खंदरी केले होते. सदर प्रलंट खरेदी करण्यासाठी त्यांनी डीएचएफएल हीसिंग फायनान्स लिमिटेडकडून कर्ज घेतले होते आणि सद लॅट यांच्याकडे तारण ठेवले आहे. आता पिरामर कॅपिटल ॲण्ड हीसिंग फायनान्स यांनी दत्तात्रय दवणे यांचे १४.०२.२०२३ रोजी निधन झाले यांच्या पञ्चात त्यांचे कायदेशीर वारसदार **१) श्रीमर्त** वनिता देविदास दवणे (पत्नी), २) श्री. माविन देविदार दवणे (मुलगा), ३) कुमारी तन्त्री देविदास दवणे (मुलगी) हे आहेत आणि आता श्रीमती वनिता देविदास दवणे यांनी गृहकर्ज विमा योजनेच्या दावा मार्फत कर्जाची रतफेड केली आणि त्यांनी सदर फ्लॅटचे सर्व मुळ कागदपत्रे पिरामल कॅपिटल ॲण्ड हौसिंग फायनान्स गंच्याकडे परत मागितले आहेत

सर्व बँका, वित्तीय संस्था, व्यक्ती इत्यादींना येथे विनंती आहे की, त्यांनी माझे अशील किंवा त्यांचे समुपदेशक म्हणून माझ्याकडे त्यांचे दावा, आक्षेपवावत कोणताही अधिकार, हक, हित तसेच अर्ज केलेल्या मालमतेत काही अधिकार असल्यास योग्य पुराव्यांसह सद मूचनेपासून १४ दिवसांत कळवावे, अन्यथा त्याव र्वणनाही आक्षेप किया रावा माही अमे ममजले जाईल टिनांक: २५.०८ २०२३ सती/ प्रिया नितीन कार्

वकील उच्च न्यायालय दुकान क्र.बी-६, बिष्णु दर्शन कोहौसोलि., राध नगर, तुळींज रोड, नालासोपारा (पुर्व)-४०१२०९.

PUBLIC NOTICE

We M/S Jasper International RC NO. B1093/MUM/PER/1000+/5/9361 2018, dated:13/8/2018 unde Emigration Act 1983, for expor-Manpower have closed the busines with an immediate effect.

In the event if there is any complain against us the same may be referred within 30 days of publication of thi notice, copies of the complaint maalso be sent to the Protector General o Emigrants, Ministry Of External Affairs Sovernment Of India, Akbar Bhawar Satya Marg, Chanakyapuri, New Delh

Address of the office

Registered Office At : 201, Symphony Premises CHSL. Nehru Road, Vileparle (East), Mumbai - 400057 Place: Mumbai Date: 25/08/2023

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my client MR. MUDASSAI HAIDER ALI SHAH. That the Property as more particularly describe in the Schedule hereunder, which is held by Late. SABIHA HAIDER ALI SHAH (died on 09.02.2023) leaving behind the following rviving legal heirs:

S r No	Name of the Legal heir	Relation with Decea
1.	Haider Ali Abdul Gani Shah	Husband
2.	Afsana Begam Haider Ali Shah	Daughter
3.	Asif Haider Ali Shah	Son
4.	Sabeena Hafiz Shah	Daughter
5.	Rumana Shahzad Ali Pasha	Daughter
6.	Mudassar Haider Ali Shah	Son
i		

It is hereby given to the Public Notice that my client MR. MUDASSAR HAIDER ALI SHAH, being one of the legal heir / representative of the deceased is of the legal heir / representative of the deceased i willing to transfer the said property as well as shares i his name in the record of Society, more particular cribed in the schedule hereunder written.

described in the schedule hereunder written.

Therefore any person's having any claim in respect of the above referred properties or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub-tenancy, len, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any fuse triplet of prescription or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or Award otherwise claiming, howscoever are hereby requested to make the same know in writing together with supporting documents to the undersigned Advocate Mr. N. A. Patel (Mob: 9809 428 278) at their Office at Flat No 102, Building No. A. Darul Falah Colony, Kausa, Mumbra, Thane - 400612, within a period of 07 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person's will deemed to have been waived and for abandoned.

"SCHEDULE"

All that piece and parcel of Flat No. 504, 5th Floor, 18-11 Building, NICE PARK CO-OP, HSG. SOC. LTD. at S. No. 184, Hissa No. 2-A & 2-B, Mumbra Panvel Road, Shil, Tal. & Dist. Thane - 400612, within the limits of Thane Municipal Corporation and in the Registration District and Sub-District Thane. Date: 25/08/2023 Sd/- N. A. PATEL (Advocate)

कामदगिरी फॅशन लिमिटेड

इंडस्ट्रीयल इस्टेट कंपाऊड, मकवाना रोड, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. दूर::९१-२२-६९४३३०००, वेबसाईट:www.kflindia.com, ई-मेल:cs@kflindia.com

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कामदिगरी फॅशन लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३ रोजी स.१०.००वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सदारे (व्हीसी)/अन्य ऑडिओ-व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे

सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०२/२०२१ अनक्रमे दिनांक ०८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० व १३ जानेवारी, २०२१ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक) आणि भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाचे १२ मे, २०२० व १५ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रक (सेबी परिपत्रक) नुसार वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता कंपनीचे वार्षिक अहवालासह ३६व्या एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरी सहमागीदार (डीपी) कडे नोंद आहेत त्या सर्वांना विद्यत स्वरुपात गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३ रोजी पाठविले आहे. वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती पाठविण्याची आवश्यकता एमसीए परित्रपक व सेबी परिपत्रकानुसार खारीज करण्यात आली आहे. सभेची सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.kflindia.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर

त्यांनी त्यांचे डीपीकडे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई–मेल आरटीएकडे rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती पाठवून नोंद करावे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० व सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमॅट्स) रेग्युलेशन्स, २०९५ च्या नियम ४४ आणि भारतीय कंपनी सचिव संस्था (आयसीएसआय) द्वारे वितरीत सर्वसाधारण सभेवरील सचिवप्रमाण (एसएस-२) नुसार सूचित करण्यात येत आहे की:

ई-मेलचे स्थायी नोंदणीकरिता डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की

१) कंपनीने विद्युत स्वरूपाने अर्थात रिमोट ई-वोटिंगने ठरावावर मत देण्याकरिता कंपनीने सुविधा दिलेली आहे. कंपनीने एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) एजीएममध्ये विमर्धीत होणाऱ्या विषयावर मत देण्याची सुविधा

 रिमोट ई-वोटिंग शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. भाप्रवे प्रारंभ होईल आणि रविवार, १७ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे समाप्त होईल. या ई-वोटिंग कालावधीत सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३ (नोंद दिनांक) रोजी वास्तविक किंवा डिमेंट स्वरूपात भागधारण असणाऱ्या सदस्यांना त्यांचे मत देता येईल. त्या वेळेनंतर ई-वोटिंगकरिता एनएसडीएलद्वारे ई-वोटिंग पध्दत बंद केली जाईल. सदस्याने ठरावावर दिलेले मत पुढे बदलता येणार नाही.

 सभेच्या ठिकाणी रिमोट ई-वोटिंग मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि समेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी जर रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल त्यांना एजीएममध्ये रिमोट ई-वोटिंगने मतदानाचा अधिकार असेल. नोंद तारखेला सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग/एजीएममध्ये मतदानाचा

४) ज्या व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि निश्चित दिनांकला भागधारक म्हणून पात्र ठरले असल्यास त्यांनी एनएसडीएलच्या evoting@nsdl.co.in किंवा टोल फ्री १८००-२२२-९९० वर विनंती पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. नोंद तारखेला एखादी व्यक्ती सदस्य नसल्यास त्यांनी एजीएम सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

 ज्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत तरतूद करण्यात येणाऱ्या टपाल/मतदानपत्रिकेने त्यांचे मत देता येणार नाही. सभेच्या ठिकाणी रिमोट ई-वोटिंगने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल आणि सभेत उपस्थित राहणाऱ्या सदस्यांनी जर रिमोट ई-बोटिंगने त्यांचे मत दिलेले नसेल त्यांना एजीएममध्ये रिमोट ई-बोटिंगने मतदानाचा अधिकार

६) एजीएमपुर्वी किंवा दरम्यान सदस्यांना सहाय्यता हवी असल्यास त्यांनी evoting@nsdl.co.in बर एनएसडीएलकडे/०२२-४८८६७००० व ०२२-२४९९७०००

> कामदगिरी फॅशन लिमिटेडकरिता दिपा तोष्नीवाल कंपनी सचिव

२५ ऑगस्ट, २०२३ ए६६०७३